

सन २०२३-२४ करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.१६८.१२५० कोटी निधी वितरित करण्याबाबत. त्याचप्रमाणे ०१-वेतन या उद्दिष्टाखाली उपलब्ध करून दिलेल्या रु.०.१२ कोटी निधीस कार्योत्तर मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक : नादेकृ ४६२३/प्र.क्र.९७/८-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२

दिनांक - २१ फेब्रुवारी, २०२४

संदर्भ:-

- १) कृषि व पशु विभाग शासन निर्णय क्र. हअप्र-७१६/प्र.क्र.८२/राकृवियो कक्ष, दि. १७ जानेवारी, २०१८
- २) कृषि व पशु विभाग, शासन निर्णय क्र. नादेकृ ४६२३/प्र.क्र.९७/८ अ, दि. १८ मे, २०२३ व दि. १४ जून, २०२३ व दि.३१ जुलै, २०२३ व दि. ८ सप्टेंबर, २०२३ व दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३.
- ३) कृषि व पशु विभाग, शासन निर्णय क्र. नादेकृ ४६२३/प्र.क्र.१५८/८ अ, दि. ५ ऑक्टोबर, २०२३ व दि. २८ नोव्हेंबर, २०२३.
- ४) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प कार्यालयाचे पत्र क्र.नादेकृसंप्र०९२२/अंदाजपत्र/प्र.क्र.१५८/२०२२/६७, दिनांक १५ जानेवारी, २०२३

प्रस्तावना:-

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्षे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये एकूण रु. १२०८.०७४ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधी खर्ची पडलेला आहे. सन २०२३-२४ मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालये यांच्या दैनंदिन कार्यालयीन खर्च आणि प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रकल्प घटकांवर होणाऱ्या खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याने प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांच्याकडून संदर्भ क्रमांक ४ च्या पत्रान्वये प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून रु.१६८.१२५० कोटी निधी वितरित करण्याची तसेच प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि प्रकल्पांतर्गत जिल्हे यांच्या माहे फेब्रुवारी, २०२४ मध्ये देय होणाऱ्या माहे जानेवारी, २०२४ च्या वेतनासाठी वितरित करण्यात आलेल्या रु.०.१२ कोटी निधीस कार्योत्तर मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.-

शासन निर्णय :

१. सन २०२३-२४ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रु.१६८.१२५० कोटी (रु. एकशे अडसष्ट कोटी बारा लाख पन्नास हजार फक्त) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर निधीपैकी बाह्य हिश्याच्या व राज्य हिश्याच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे:-

(रु. कोटीत)

बाह्य हिश्याचा निधी (७०%)	राज्य हिश्याचा निधी (३०%)	एकूण वितरीत निधी
४३.४७	१२४.६५५०	१६८.१२५०

२. परिच्छेद क्रमांक १ येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिश्याचा रु. ४३.४७ कोटी (रु.त्रेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख फक्त) निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या बाह्य हिश्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

मागणी क्रमांक डी-३,

२४०१ पीक संवर्धन,

(११५) लहान /सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना,

(००)(००) (०२) हवामान अनुकूल कृषि संजीवनी प्रकल्प, बाह्य हिस्सा ७०%)

(कार्यक्रम) (२४०१ A६४६)

३३ -अर्थसहाय्य

३. परिच्छेद क्रमांक १ येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता राज्य हिश्याचा रु.१२४.६५५० कोटी (रु.एकशे चौवीस कोटी पासष्ट लाख पन्नास हजार फक्त) निधी वितरीत करण्यात येत असून त्याचा बाब निहाय तपशील पुढीलप्रमाणे :-

बाब	वितरीत निधी (रुपये कोटीत)
०१ - वेतन	०.९६०
०६-दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क	०.०१
१०-कंत्राटी सेवा	४.२०
१३-कार्यालयीन खर्च	०.४०
१४- भाडेपट्टी व कर	०.३२४
१७- संगणक खर्च	०.०२५
२८- व्यावसायिक सेवा	१.२५
३३- अर्थसहाय्य	११७.४८६
एकूण	१२४.६५५०

सदर रु. १२४.६५५० कोटी (रु.एकशे चौवीस कोटी पासष्ट लाख पन्नास हजार फक्त) निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

मागणी क्रमांक डी-३,

- २४०१ पीक संवर्धन,
 (११५) लहान /सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना,
 (००) (०३) हवामान अनुकूल कृषि प्रकल्प, (राज्य हिस्सा ३०%) (कार्यक्रम)
 (२४०१ A६५५)
 ०१-वेतन
 ०६-दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क
 १०-कंत्राटी सेवा
 १३-कार्यालयीन खर्च
 १४- भाडेपट्टी व कर
 १७- संगणक खर्च
 २८- व्यावसायिक सेवा
 ३३- अर्थसहाय्य

४. त्याचप्रमाणे यापूर्वी राज्य हिस्सा (३० टक्के) २४०१ A६५५ या लेखाशिर्षाखाली ०१- वेतन या उद्दिष्टाखाली वितरीत तरतूद अपुरी पडत असल्याने प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि प्रकल्पांतर्गत जिल्हे यांचा माहे फेब्रुवारी, २०२४ मध्ये देय होणाऱ्या माहे जानेवारी, २०२४ च्या वेतनासाठी वितरीत करण्यात आलेल्या एकूण रु.०.१२ कोटी निधीस कार्योत्तर मंजूरी देण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-

(रु. कोटीत)

उद्दिष्ट	दिनांक	वितरीत निधी
१	२	३
०१-वेतन	दिनांक ३१ जानेवारी, २०२४	०.१२
	एकूण	०.१२

५. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु. १६८.१२५० कोटी (रु. एकशे अडसष्ट कोटी बारा लाख पन्नास हजार फक्त) निधीचे कोषागारातून आहरण व वितरणाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
६. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विहित पद्धतीने तात्काळ विनियोग करण्यात यावा तसेच प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी ३३- अर्थसहाय्य या उद्दिष्टशीर्षाखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.
७. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.
८. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.
९. वित्त विभागाचे परिपत्रक निर्णय क्रमांक अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०२३ नुसार विहित केलेल्या अटीची पूर्तता होत असल्याने सदर परिपत्रकानुसार तसेच नियोजन विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३७/२०२४/व्यय-१, दिनांक ८ फेब्रुवारी, २०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२१९८३१५४३६०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(महेंद्र घाडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
४. अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. अपर मुख्य सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
७. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प, मुंबई
८. संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
१०. महालेखापाल (लेखा व अ नुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१२. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
१३. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
१४. उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
१५. वित्त विभाग (कार्यासन व्यय -१/अर्थसंकल्प-३/अर्थसंकल्प-१३), मंत्रालय, मुंबई
१६. कार्यासन २-अ कृषि व पदुम विभाग मंत्रालय, मुंबई
१७. निवड नस्ती.